

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत
उद्योग क्षेत्रात काम करणारे पात्र व्यक्तींचे
मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग
शासन परिपत्रक क्र. भानिआ-२०२२/प्र.क्र.१५२/उद्योग-६,
मादाम कामा रोड हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दि.१९ ऑक्टोबर, २०२२.

- संदर्भ:-** १) भारत निवडणूक आयोगाचे पत्र क्र.२३/२०२२-ERS(Vol.II),दि.२५/०७/२०२२.
२) भारत निवडणूक आयोगाचे पत्र क्र.४९१/ECI/LET/FUNC/SVEEP-II/Vol/SSR/२०२२,
दि.२८/०७/२०२२.
३) अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी यांचे अर्धशासकीय पत्र
क्र. संकीर्ण-२०२२/प्र.क्र.५७५/२२/३३, दि.२१ सप्टेंबर, २०२२.

परिपत्रक

भारत निवडणूक आयोगाकडून दरवर्षी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत अस्तित्वात असलेल्या मतदार यादीची पडताळणी व दुरुस्ती करून ती त्रुटी विरहित करण्याचा व दि.१ जानेवारी या अर्हता दिनांकानुसार नवीन मतदार नोंदणी करून मतदार यादी सुधारित करण्याचा कार्यक्रम राबविण्यात येतो. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम, २०२३ मध्ये दि.१ जानेवारी, २०२३ रोजी १८ वर्षे पूर्ण करणारे नवमतदार यांची नोंदणी करून मतदार यादी सुधारित करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. तसेच सन २०२३ पासून दरवर्षी ०१ जानेवारी, ०१ एप्रिल, ०१ जुलै व ०१ ऑक्टोबर अशा चार अर्हता दिनांकानुसार वा त्यापुर्वी १८ वर्षे पूर्ण होणा-या नागरीकांना मतदार यादीमध्ये आगाऊ नाव नोंदणी करता येणार आहे. सदर विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत दि.०९/११/२०२२ रोजी राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत व दि.०९/११/२०२२ ते दि.०८/१२/२०२२ या कालावधीत दावे व हरकती स्विकारण्यात येणार आहेत. दि.०१ ऑक्टोबर, २०२३ या दिनांकापर्यंत १८ वर्षे पूर्ण करणा-या नवयुवकांना मतदार नाव नोंदणीसाठी (दि.०९/११/२०२२ नंतर) आगाऊ अर्ज सादर करता येणार आहेत.

२. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम, २०२३ अंतर्गत राज्यातील सर्व उद्योग समूह, कंपन्या व संस्था मधील दि.०१ ऑक्टोबर, २०२३ पर्यंत १८ वर्षे पूर्ण करणा-या सर्व कर्मचा-यांची मतदार यादीमध्ये मतदार म्हणून नाव नोंदणी करण्याचा उपक्रम राबविण्याबाबतची विनंती अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून करण्यात आली आहे.

३. मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने राज्यातील सर्व उद्योग समूह, कंपन्या व संस्था यांचे मार्फत खालील उपक्रम राबविण्यात यावेत.

- १) उद्योग समूह, कंपनी व संस्थांमधील कर्मचारी यांना मतदार जागृती मंचामार्फत विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम, २०२३ या कार्यक्रमाची माहिती देण्यात यावी.
- २) मतदार जागृती मंचामार्फत दि.०९/११/२०२२ ते दि.०८/१२/२०२२या कालावधीत दि.०१/०१/२०२३ रोजी १८ वर्ष पुर्ण होत असलेल्या कर्मचा-यांची नवीन मतदार म्हणून नोंदणी अर्ज भरून घेण्यात यावेत. तसेच ज्या कर्मचा-यांचे दि.०१/१०/२०२३ पर्यंत १८ वर्ष वय पुर्ण होणार आहे, अशांकडून ही नविन मतदार नोंदणीसाठी आगाऊ अर्ज भरून घेण्यात यावेत.
- ३) ऑनलाईन माध्यमामार्फत नविन मतदार नोंदणीबाबत विविध उपक्रम राबविण्यात यावे. विविध ऑनलाईन स्पर्धा असे विविध उपक्रम राबवून जनजागृती करण्यात यावी.
- ४) उद्योग समूह, कंपनी व संस्थामध्ये नविन मतदार नोंदणीबाबत ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करून जनजागृती करण्यात यावी.
- ५) उद्योग समूह, कंपनी व संस्था यांनी संबंधित मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय/तहसिल कार्यालयाकडून आवश्यक अर्जाच्या फॉर्मचे नमुने उपलब्ध करून घ्यावेत. कर्मचा-यांना विहित नाव नोंदणी अर्ज उद्योग समूह, कंपनी व संस्थामध्ये उपलब्ध करून घ्यावेत. कर्मचा-यांकडून प्राप्त होणा-या नाव नोंदणीच्या अर्जाचे संकलन करून उद्योग समूह, कंपनी व संस्थानी संबंधित मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयाकडे पाठवावे.

४. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२२१०२०१५५४३५४०१० असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(डॉ. श्रीकांत ल. पुलकुंडवार)

उप सचिव (उद्योग), महाराष्ट्र शासन

प्रत:-

१. मा. अपर मुख्य सचिव तथा मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी, मंत्रालय, मुंबई.
२. विकास आयुक्त, उद्योग संचालनालय, नवीन प्रशासकीय भवन, मंत्रालया समोर, मुंबई.
३. मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई.
४. मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य व खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुंबई.
५. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ मर्या, मुंबई.
६. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ, मुंबई.
७. संचालक, भूविज्ञान व खनीकर्म संचालनालय, २१ खनीज भवन, शिवाजीनगर, नागपूर.
८. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य खनीकर्म महामंडळ, वर्धा रोड, नागपूर.

९. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र पेट्रोकेमिकल्स विकास महामंडळ, मर्या.मुंबई.
१०. व्यवस्थापकीय संचालक, पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ मर्या, पुणे.
११. व्यवस्थापकीय संचालक, कोकण विकास महामंडळ मर्या, मुंबई.
१२. व्यवस्थापकीय संचालक, मराठवाडा विकास महामंडळ मर्या, औरंगाबाद.
१३. व्यवस्थापकीय संचालक, विदर्भ विकास महामंडळ मर्या, नागपूर.
१४. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र ईलेक्ट्रॉनिकी महामंडळ मर्या, मुंबई.
१५. संचालक, शासकीय मुद्रण लेखन सामग्री व प्रकाशन संचालनालय, मुंबई.
१६. व्यवस्थापकीय संचालक, सिकॉम लि. बिल्डींग क्र.४, सॉलिटेअर कॉर्पोरेट पार्क, गुरू हरगोविंदजी रोड, चकाला, अंधेरी, (पुर्व), मुंबई.
१७. उद्योग समूह FICCI, MCCA, CMIA.
१८. निवड नस्ती.